



MAHARASHTRA CORPORATION LIMITED

Regd Off : 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (W), Mumbai - 400 058. Tel. : +9122 67424815
Email : mcl@visagar.com Website : www.mahacorp.in CIN : L71100MH1982PLC028750

08th November, 2021

BSE Limited
Corporate Services Department,
Dalal Street, Fort
Mumbai - 400001

Ref: Scrip ID - MAHACORP Scrip Code 505523

Sub : Newspaper Publication of Notice of Board Meeting

Dear Sir,

With reference to the subject matter, enclosing herewith copies of the following Newspapers dated 04th November, 2021 in which Notice of Board Meeting have been published for the Board Meeting schedule to be held on 11th November, 2021;

1. Active Times (English Daily)
2. Mumbai Lakshadeep (Marathi Daily)

Kindly take the above information on record and oblige.

Thanking You,

Yours Faithfully,

For Maharashtra Corporation Limited


(Tilokchand Kothari)
Director
DIN: 00413627





PUBLIC NOTICE

Public is hereby informed on behalf of my Client **MR. DEVIPRASAD MRITUNJAY SHUKLA** & 2) **MR. RAHUL DEVIPRASAD SHUKLA**, are Co-Owners of the Flat Premises bearing No. 305, "A" Wing, on Third Floor, in an area known as **RELAJAL PRESTIGE-1 CO-OP HSG. SOC. LTD.**, Situated at Near Chandan naka, Achole Road, Village - Achole, Nallasopara (East), Taluka - Vasai, Dist - Palghar - 401209. Vide Reg. No. Vasai-4-2710/2013 on dated-16/05/2013. But **MRS. PREMEDEVI SHUKLA**, expired on dated 29/03/2020 at Mumbai, in the state of Maharashtra and his father expired on dated 17/11/2013, at Mumbai, in the state of Maharashtra and his brother also expired on 19/02/2003, at Mumbai in the state of Maharashtra his brother leaving behind his wife 1) Mrs. Meena Shukla and daughter 2) Ms. Pallavi Rajendra Shukla and my client 3) Mr. Deviprasad Mritunjay Shukla as legal heirs of the above said flat Premises, while Mrs. Meena Shukla and daughter & Ms. Pallavi Rajendra Shukla have no objection to surrender the title and possession of their total share in favour of **MR. DEVIPRASAD MRITUNJAY SHUKLA** as legal heirs of the above said flat Premises, for his life. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever.

If any person or persons have any type of objection possession case, tenancy, gift, mortgage in the said property kindly show their right title and interest with documentary evidence within 15 days from the date of publication of this notice failing which no claims will be accepted and it will be understood that no any person or persons have any rights title and interest in the said.

Date : 04/11/2021 Sd/- **R. L. MISHRA**
Place : Mumbai (ADVOCATE HIGH COURT)
Off. No. 23, First Floor, Sun Shine Heights Near Railway Station, Nallasopara [East] Dist - Palghar - 401209.

NOTICE

Late Mr. Hakikullah Karimulla Ansari was a Member of the Mohammadi Palace Co-Op. Housing Society Ltd., holding Flat No. 302, 3rd floor, in the building of the society, 43/45 Mohammed Umer Rajjab Road, Madanpura, Mumbai-400008 and accordingly the said society issued ten fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive No. 31 to 40 (both inclusive) under Share Certificate No. 04, in the building of the society at Mumbai died on 23rd June 2019 without making nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to transfer of the said flat and said shares and interest of the deceased member in the capital/property of the society in favor Mr. Mohammed Yasir Hakikullah Ansari within a period of 14 days from the publication to this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims/objections for transfer of the flat and the shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the said flat, shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection by the claimants/objection, in the office of the society/with the Secretary of the society between 11.00 A.M. to 1.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place : Mumbai
Date : 04/11/2021

For and on behalf of
Mohammadi Palace Co-Op. Housing Society Ltd.
Hon. Secretary

PUBLIC NOTICE

Notice is given to public that **Mrs. Celine Fernandes, member of Gita Prakash CHS. Ltd. at: 4 Bungalows, J.P. Road, Andheri (W), Mumbai-53, holding Flat No. B5, 2nd Floor in building of the Society has expired on Dt. 26-8-2020 at Mumbai. The deceased had nominated her Childrens: Mrs. Maffie D'costa, Mr. Allwyn Fernandes, Mr. Anthony Fernandes and Mr. Allan Fernandes, as her nominees to inherit the said flat. However, Mr. Allwyn Fernandes has since expired on 21-2-2021 at Mumbai and in place of him, his wife Mrs. Irene Allwyn Fernandes will be added as the member of the said Society. Accordingly the Society intends to transfer the said flat to the names of Mrs. Maffie D'costa, Mrs. Irene Allwyn Fernandes, Mr. Anthony Fernandes and Mr. Allan Fernandes. All persons/ Institution/ organizations having any claim for the transfer of the said to the names of Mrs. Maffie D'costa, Mrs. Irene Allwyn Fernandes, Mr. Anthony Fernandes and Mr. Allan Fernandes, are requested to make same known in writing to the undersigned within 14 days from date hereof otherwise, flat shares will be transferred without reference to any claim, as waived. Place:Mumbai, Dt.4-11-2021.**

Sd/- Secretary:
For Gita Prakash CHS Ltd.,
4 Bungalows, J.P. Road,
Andheri (West), Mumbai-53.

PUBLIC NOTICE

Public Notice hereby given to public that **MR. KALPESHKUMAR SHIVRAMBHAJI PUROHIT** owner of Shop No. 02 (Admeasuring 180 sq.ft., built-up area) on the Ground Floor Bldg. No. B/5 of Shiv Om Co. Op. Hsg. Soc. Ltd., situated at Ratan Nagar, Dahisar East, Mumbai-400068 Plot of Land bearing Plot No. B/5 corresponding C.T.S.No. 1880 being at Village: Dahisar, Taluka: Dahisar in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban have intend to sell/ transfer the said Shop to my client and further represented that:

a) Agreement executed in the year 1982 by and between **M/s Parmanand Builders Pvt. Ltd.** and **Mr. K. K. Sheth**
b) Agreement Dated 02/04/1989 executed by and between **Mr. K. K. Sheth** and **Mr. Pravin S. Dave & Mr. Narendrak. Sodhi**
c) Agreement For Sale Dated 21/06/1997 executed by and between **Mr. Amrutlal K. Patel & Mr. Bipinkumar K. Patel** to **M/s Chauranda Construction Co.** through its proprietor **Mr. Mahendrasingh D. Deora**

in respect of the said Flat have been lost or misplaced by the above said owner, accordingly he has lodge police complaint bearing No. 2768/21 Date: 29/02/2021 with concerned **Dahisar Police Station.**

All persons having any claim in respect of the said Flat or any part by way of sale, exchange, mortgage, charges, gift, trust, monument, inheritance, possession, lease, lien or otherwise, howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned hereof with documentary evidences within 15 days of the notice, failing which the claim of such persons if any will deemed to have been waived and / or abandoned and the transaction will be completed.

Sd/- **MR. G. V. SHIRODKAR**
Advocate High Court
1, Kotu Singh Chawl, Near Royal Garden Building Kasturba X Rd.No.2, Borivli East, Mumbai-400 066
Place: Borvli - Mumbai Dt. 04/11/2021

MAHARASHTRA CORPORATION LIMITED

Regd. Off. - 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (W), Mumbai-400058 Tel. No. 022-67424815, Website: www.mahacorp.in, Email: mcl@vsnl.com CIN: L71100MH1988PLC028750

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on 11th November, 2021, at the Registered Office of the Company, inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results for the Second quarter and half year ended 30th September, 2021 along with other business.

This information is also available on the website of the Company - www.mahacorp.in and the securities of the Company are listed and is also available on the website of the Company - www.mahacorp.in.

For Maharashtra Corporation Limited Sd/- (Tilokchand Kothari) Director
Date: 04.11.2021 Place: Mumbai DIN: 00413627

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client i.e. **MRS. SANDHYA SANJAY MORE** that 1) Original Agreement for Sale executed between then purchaser i.e. **MR. Y. U. PATEL** and then Builder i.e. **M/S. SHANTILAL C. SHAH & ASSOCIATES & 2) Original Agreement for Sale dated 07/11/1988** executed between then purchaser i.e. **MR. POPATBHAI DHUADBHAJI PANCHAL** and then Vendor i.e. **MR. Y. U. PATEL** in respect of Flat No. A/204 on Second Floor, in 'A' wing, Area admeasuring about 350 Sq. Ft. (Built-up) in the Building known as "CHANCHAL SMRUTI C.H.S. Ltd.", situated at Anand Nagar, village Navghar, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar, situated within the limits of Vasai-Virar Sahahar Mahanagarपालिका and within the jurisdiction of Sub-Registrar Vasai is lost/ misplaced and not traceable, so it is hereby requested that if any person and/or institution have found or is in possession or have any claim or right over above-mentioned original agreement shall return and/or handover the original agreement or raise objection at address given below within 14 days from the date of publication of this notice and if fails to do so no claim shall be entertained in future and necessary transaction will be done.

Sd/- **Adv. Nagesh J. Dube**
'Dube House', Opp. Bishop House, Stella Barampur, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar.
Place: Mumbai. Date: 04/11/2021

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE PRAKTAN CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Bldg. No. A-10, Pawar Nagar, Pokhran Road. No. 2, Thane (W), Tal. & Dist-Thane-400 610

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 25/11/2021 at 3:30 p.m.

Respondents - 1) M/s. Reliance Builders, 2) A) Shri. Vinayak Shankar Pawar, B) Shri. Gajanan Shankar Pawar, C) Shri. Sadanand Shankar Pawar, D) Shri. Pradip Shankar Pawar and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will not take.

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com

Description of the property - Mouje - Majivade. Tal. & Dist-Thane

Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
304/1/A 360/2	-	-	358.37 Sq.Mtrs 194.05 Sq.Mtrs
			552.42 Sq.Mtrs

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegatable Market, Thane (W), Dist - Thane
Pin Code:-400 602, Tel:-022 25331486, Date : 03/11/2021

Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Thane

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE MAHAVIR JYOT CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Chiplunkar Path, Manpada Road, Ramnagar, Dombivali (E.), Tal. Kalyan, Dist-Thane

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 18/11/2021 at 3:00 p.m.

Respondents - 1) M/s. Tulip Enterprises, 2) Smt. Gulab Koragga Shetty and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will not take.

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com

Description of the property - Mouje - G. B. Patharli. Tal. Kalyan, Dist-Thane

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
30		01 (Part)	-	792.20 Sq.Mtrs

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegatable Market, Thane (W), Dist - Thane
Pin Code:-400 602, Tel:-022 25331486, Date : 03/11/2021

Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Thane

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE SHREE MAULI PRASANNA CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Chhitaranjan Das Road, Ramnagar, Dombivali (E.), Tal. Kalyan, Dist-Thane

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 18/11/2021 at 3:00 p.m.

Respondents - 1) M/s. Mauli Developers, 2) Shri. Narayan Laxman Joshi, 3) Shri. Mukund Laxman Joshi and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will not take.

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com

Description of the property - Mouje - G. B. Patharli. Tal. Kalyan, Dist-Thane

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
67 (A)		-	-	285.83 Sq.Mtrs

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegatable Market, Thane (W), Dist - Thane
Pin Code:-400 602, Tel:-022 25331486, Date : 03/11/2021

Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Thane

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE GANESH RO HOUSES CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Survey No. 48, At Mouje-Kalyan, Near Shankar Mandir, Annapurna Nagar, Aadarwadi, Kalyan (W.), Tal.Kalyan, Dist. Thane

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 18/11/2021 at 3:30 p.m.

Respondents - M/s. Chinmay Enterprises through Proprietor 1) Shri. Santosh Sukhdev Bhavsar Landowners 2) Shri. Suresh Yashwant Phadke, 3) Shri. Raghunath Dilip Phadke, 4) Smt. Sushila Yashwant Phadke, 5) Smt. Gauri Upendra Gharpure, 6) Smt. Rajshree Ravindra Godbole, 7) Smt. Jayshree Nitin Bhoti, 8) Smt. Netra Atul Bhoti, 9) M/s. Jai Ashapura Co-op.Hsg. Soc. Ltd., 10) Kurla Nagri Sahkari Bank Karmachari Co-op. Hsg. Soc. Ltd. through Treasurer, 11) Kurla Nagri Sahkari Bank Karmachari Co-op. Hsg. Soc. Ltd. through Chairman, 12) Kurla Nagri Sahkari Bank Karmachari Co-op. Hsg. Soc. Ltd. through Secretary and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will not take.

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com

Description of the property - At Mouje-Kalyan, Near Shankar Mandir, Annapurna Nagar, Aadarwadi, Kalyan (W.), Tal.Kalyan, Dist. Thane

Survey No.	Hissa No.	CTS No.	Area
48	-	-	1400.00 Sq.Mtrs

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegatable Market, Thane (W), Dist - Thane
Pin Code:-400 602, Tel:-022 25331486, Date : 03/11/2021

Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Thane

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE SAI AMARJYOTI CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Padwal Nagar, Wagle Estate, Thane, Tal. & Dist-Thane-400 604

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 22/11/2021 at 3:30 p.m.

Respondents - Chairman/Secretary Sai Amariyoti Co. Op. Hsg. Soc. Ltd., 1) Smt. Prabhavati Rajnath Pande, 2) Caroline Lawrence D'souza, 3) Jems Lawrence D'souza, 4) Suny Lawrence D'souza, 5) Denis Lawrence D'souza, 6) Silvester Lawrence D'souza, 7) Domenic Lawrence D'souza, 8) Lawrence Lawrence D'souza, 9) Paskin Chaplin, 10) Manvel Chaplin and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will not take.

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com

Description of the property - Mouje - Panchphakadi, Tal. & Dist-Thane

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
-	450	1	Village Panchphakadi, Taluka Thane, ThaneCity	1000 Sq.Yards 830.43 Sq.Mtrs
-	451	1		

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegatable Market, Thane (W), Dist - Thane
Pin Code:-400 602, Tel:-022 25331486, Date : 03/11/2021

Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Thane

Public Notice

Shri. Arvind Amritlal Vesmawala a member of the **AIR PORT VIEW CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.** Having address at V.M.G. Marg, Vile Parle East, Mumbai - 400057 and jointly holding flat No.701/A in the building of the Society, died on 19/08/2020 without making any nomination.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/ objections for transfer of share and interest of the deceased member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the bye-law of the Society. The claims/objections, if any, received by the Society, for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society shall be dealt with the manner provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/ objectors in the office of the Society with the Secretary of the Society between 5:00 P.M. to 9:00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of
The Air Port View Co-Op. HSG. SOC. LTD.
Place: Mumbai
Date: 04.11.21
Sd/-
SECRETARY

Smruthi Organics Ltd.

Regd. & Corp. Office : 165-A, Balaji Bhavan, Railway Lines, Solapur- 413001 CIN- L24119PN1989PLC052562

NOTICE

Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company is proposed to be held on 13/11/2021 at the registered office of the company at Balaji Bhavan, 165-A, Railway Lines, Solapur-413001 to consider the Un-audited financial results of the company for the second quarter and half year ended 30/09/2021 amongst the other subjects.

For-Smruthi Organics Ltd.
Urvashi Khanna
Company Secretary

Date : 04-11-2021
Place : Solapur

TARAPUR TRANSFORMERS LIMITED

Registered Add: S-105, Rajiv Gandhi Complex, Ekta Nagar, Kandivali (West), Mumbai- 400067
CIN: L9999MH1988PLC047303

NOTICE

Pursuant to regulations 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the **Tarapur Transformers Limited** will be held on **Friday, 12th November, 2021 at S-105, Rajiv Gandhi Complex, Ekta Nagar, Kandivali (West), Mumbai- 400067 at 03.00 p.m.** to consider and approve, inter-alia, the Unaudited Financial Results for Quarter and Half Year ended on 30th September, 2021 and other ancillary matters. The Notice is also available on the website: www.tarapurtransformers.com, www.bseindia.com and www.nsindia.com.

By order of the Board of Directors For Tarapur Transformers Limited Sd/-
Suresh More
Managing Director
DIN: 06873425

Date: 03/11/2021
Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Claims/ objections are invited for issuance of Duplicate Share Certificates for original which are lost/ misplaced of **SHRI BALWANT CHS LTD.**, standing in the name of **SURESH KARMARKAR** expired on 20/08/2020 now his widow and nominee **NITA S. KARMARKAR** applied for Duplicate Share Certificate and membership of society.

Sr. No.	Flat No.	Distributory No.	Share Certificate No.	No. of Shares
1.	18 / A / 10	166 - 170	34	5
2.	18 / A / 11	56 - 60	12	5
3.	18 / B / 5	71 - 75	15	5

Any person/ persons having any claim/ objections for issuance of Duplicate Share Certificate shall lodge the claim with undersigned within 15 days failing which needfull will be done and no claims will be entertained thereafter.

Sd/- Advocate R. B. Khanolkar
Plot No. 9, Sawali Road No. 3, Abhinav Nagar, Borivali (East), Mumbai- 400066, Mobile No. 932329842

Place : Mumbai
Date : 04/11/2021

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Bimal Dinesh Mehta is intending to sell the Flat No. B-310 as more particularly described in the Schedule hereunder and situated at Andheri Samir Premises C.H.S. Ltd., 169 S. V. Road, Andheri Taluka and he has decided to sell the said scheduled Flat without the Parking Space.

Therefore any person(s) having any claim in respect of the above referred Flat or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust right of prescription or pre-emptor under any Agreement or other disposition or under any decree or order otherwise claiming, howsoever, are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned Adv Jignesh V. Nishar at his Office- 605, Pearl Plaza, Opp. Andheri Railway Station, Andheri (West), Mumbai- 400 058, within a period of 14 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person(s) will be deemed to have been waived and/or abandoned.

SCHEDULE

All that Flat bearing No. B-310, on the Third Floor, situated at Andheri Samir Premises C.H.S. Ltd., bearing C.T.S. No. 418 to 425 situate and being at Tribhovandas Hill, S. V. Road, Andheri Taluka, Sub-District Bandra, forming part of Survey Nos. 137 and 61 B, bearing Entry No. 104, containing by admeasurment 5897 sq. yds. i.e. 4949.89 sq. mtrs. or thereabouts and registered in the Books of Notified Area Committee under No. 66A and bounded as follows, that is to say:

On or towards the East : partly by Chimanlal Mohanlal property Leased to Clatex India Ltd. and partly by S. V. Road
On or towards the West : by a private passage
On or towards the North : by a private passage
On or towards the South : by property of Bhogilal Laherchand

Date: 04/11/2021
Place: Mumbai

Sd/-
Adv. Jignesh V. Nishar

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mrs. Jayshree Dineshchandra Mehta and Mr. Bimal Dinesh Mehta are intending to sell the Flat No. B-309 as more particularly described in the Schedule hereunder and situated at Andheri Samir Premises C.H.S. Ltd., 169 S. V. Road, Andheri Taluka and he has decided to sell the said scheduled Flat without the Parking Space.

Therefore any person(s) having any claim in respect of the above referred Flat or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust right of prescription or pre-emptor under any Agreement or other disposition or under any decree or order otherwise claiming, howsoever, are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned Adv Jignesh V. Nishar at his Office- 605, Pearl Plaza, Opp. Andheri Railway Station, Andheri (West), Mumbai- 400 058, within a period of 14 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person(s) will be deemed to have been waived and/or abandoned.

SCHEDULE

All that Flat bearing No. B-309, on the Third Floor, situated at Samir C.H.S. Ltd., bearing C.T.S. No. 418 to 425 situate and being at Tribhovandas Hill, S. V. Road, Andheri Taluka, Sub-District Bandra, forming part of Survey Nos. 137 and 61 B, bearing Entry No. 104, containing by admeasurment 5897 sq. yds. i.e. 4949.89 sq. mtrs. or thereabouts and registered in the Books of Notified Area Committee under No. 66A and bounded as follows, that is to say:

On or towards the East : partly by Chimanlal Mohanlal property Leased to Clatex India Ltd. and partly by S. V. Road
On or towards the West : by a private passage
On or towards the North : by a private passage
On or towards the South : by property of Bhogilal Laherchand

Date: 04/11/2021
Place: Mumbai

Sd/-
Adv. Jignesh V. Nishar

PUBLIC NOTICE

All members of the proposed society or any persons in proposed Slum Rehabilitation Scheme on slum plot bearing S. No. 199, Hissa No. 3(pt), 4(pt) & 6(pt) of village Majivade, Taluka & District Thane (w) 400 606 under UDCPR of Mumbai Metropolitan Region for Shivali Nagar Sainath SRA CHS. (Proposed), are informed that Mumbai Metropolitan Region Slum Rehabilitation Authority, Thane Municipal Corporation Market building, 2nd Floor, Khevara Circle, Manpada, Thane (W) 400 610 has issued LOI No. SRA/ENG/023/Sec 4/MHAD4/LOI dated 29/10/2021 to M/S. RAUNAK CORPORATION to develop the said property. Hence Members of the proposed society or any person who has any objection on said property may please contact within 7 days from publishing the said Notice to the SRA on above address or M/S. RAUNAK CORPORATION, Plot No. 1, Mohan Mill Compound, Above Satyam Ford, G. B. Road, Thane (W) 400607.

Date: 03/11/2021

PUBLIC NOTICE

[1] Mr. Kanubhai Odhavijibhai Mehta and [2] Mrs. Rekha Kaniyalal Mehtavara Members of the Bharat Vaishali C H S Ltd; having address at Building No. 8, 90 Feet Road, Pant Nagar, Ghatkopar-(East), Mumbai - 400075 and holding Flat No. 237, Second Floor in the building of the society, [1] Mr. Kanubhai Odhavijibhai Mehta Died On 25.09.2002 and [2] Mrs. Rekha Kaniyalal Mehta died on 22/01/2017 without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the byelaws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-Laws of the society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection by the claimants/objectors with the Secretary of the society between 12.00 P.M. to 1.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of
Bharat Vaishali Co-op. Housing Society Ltd.
NIMISH N. SAVLA
(Advocate, High Court Mumbai)
29/848, Pant Nagar, Ghatkopar-(E), Mumbai-400 075.

Place: Mumbai
Date: 04-11-2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that our clients **MISS. M. SWATI & B. MAHESHWARI**, are the only legal heirs of **MR. V. MANIMARAN**, who is the absolute owner of one Flat No. 503, admeasuring about 950 sq.ft, built up area, on the 5th floor of the building known as **Building No. 4, in the "SRUSHTI CO-OP HOUSING SOCIETY LTD."**, new society name "SRUSHTI PHASE 4 CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.", standing on the plot bearing Survey No. 168/2, 170/3, Village KOLSHET, lying, being and situate inside **HIRANADANI ESTATE, PATLIPADA, GHODBUNDER ROAD, THANE (WEST)- 400 607**, within the limits of Thane Municipal Corporation and the Registration District and Sub-District at Thane, and the said original owner **MR. V. MANIMARAN**, has been expired intestate on dated 14/03/2019, leaving behind the above said **MISS. M. SWATI (DAUGHTER) and MRS. B. MAHESHWARI (WIFE)** and they have 50% undivided share each in respect of the said flat.

AND WHEREAS **M. SWATI**, willing fully desires to release her 50% undivided share in the afore said flat to her mother **MRS. B. MAHESHWARI**, and if any person, party or institution have any right, title and interest in respect of the said flat or having any objection, claim and demand of whatsoever nature are requested to contact my client of their above given address personally with all documentary evidence within 15 days from the date of receipt of this notice, failing which my clients shall be entitled to complete the procedure of release of the said flat and thereafter no any claim, demand and objection thereto with the said flat shall not be entertained. Please note.

(Mirza Anis Baig)
Advocate High Court

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that Mr. RAVI CHANDRAIAH KALAL & Mr. CHANDRAIAH BALAJYA KALAL had purchased Property No.1, Flat No.104, admeasuring 720 sq.ft. Built-up area, on 1st floor at Goral Shiv Gangs Co-operative Housing Society Limited, Plot No.103, RSC-37, Goral-2, Borivali (West), Mumbai - 400 091 from Mr. Sunil Karamchand Sahani vide agreement for sale dated 04.05.2009, orally registered bearing document No. BDR-11-0364-2009, dated 04.05.2009 and Property No.2, Mrs. SUVARNA RAVI KALAL & Mr. RAVI CHANDRAIAH KALAL had purchased the Flat No.A-1503, admeasuring 101.71 sq.Mts. Built-up area, on 15th floor at **Bhimashankar Heights**, Co-operative Housing Society Limited, Kandarpada, Link Road, Dahisar (West), Mumbai - 400 068 with one Car Parking from Mrs. Veena Badiani with confirming party **Mrs. Malhar Relaters P. Ltd** vide agreement for sale dated 14.10.2019 bearing document No.BRL-5-12688-2019 dated 15.10.2019 and thereafter Mr. RAVI CHANDRAIAH KALAL died intestate on 22.04.2021 at Mumbai, Maharashtra, leaving behind his wife Smt. Suvarna Ravi Kalal and two minor children namely i) Aman Ravi Kalal & Kavya Ravi Kalal, as a legal heirs/representative of deceased Mr. RAVI CHANDRAIAH KALAL and accordingly my client Smt. SUVARNA RAVI KALAL is now intending to get transfer/regularization 50% undivided share in the aforesaid flat premises from the said Society in accordance with the law and jointly with Mr. CHANDRAIAH BALAJYA KALAL in her name lawfully jointly along with the share and interest in the capital of the said society held by the deceased Mr. RAVI CHANDRAIAH KALAL including endorsement of name

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large under instructions of my client MR. ABDULSATTAR IBRAHIM VORA residing at Flat No. B/003, Ground Floor, Amber Om Swastik (SRA) CHS Ltd., Carter Road No. 7, Borivali (East), Mumbai - 400066, bearing Registration No. MU/JM/ASHG (T.C.) 10807/2004, situated on the plot of land bearing CT No. 58, Plot No. 18. The said flat was owned by his father Mr. IBRAHIM HAJI MOHAMMAD VORA, who demised on 03/01/2001, thereafter the said flat is transferred in the name of my client with the consent and no objection of four other legal heirs of his deceased father namely (1) Smt. JAYANAB IBRAHIM VORA (Died on 08/04/2021) (2) Ms. ANISHA IBRAHIM VORA (2) (3) ABULKADAR IBRAHIM VORA and (4) MOHAMMEDHANIF IBRAHIM VORA, in due process of law. And now, he is going to take the above said flat, hence this public notice in large for calling objections, claims in genre

And if any person having objection or claim to have any rights, title, interest to the said flat premises, under or in the nature of any for the same etc. should inform to me at my following address within 14 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of his/her claim to the below mentioned address. failing which it shall be deemed to have been waived their objection and claim without any further intimation.

RAVI K. DUBEY, Advocate
H/203, Pooman Shrushti, Nr. Lalif Park Masjid, Opp. S.K. Stone, Mira bhayander Road, Mirarod (E), Date: 04/11/2021 Place: Mumbai

जाहीर सूचना

माझे अशील श्री. शंकरसिंग आर. राठोड, र/दि.: ३२६/१२, चारकोप(१) रातराणी सहकारी गुहनियोग संस्था, सेक्टर ०३, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ यांच्या सूचनेअंतर्गत आणि ते सदर योगातीत म्हाडाचे मालक व मालक आहेत. त्यांचे घुट्ट वाटपपत्र, म्हाडाकडे रकम भरण्याची पावती जे म्हाडासंबंधित प्राधिकरणाकडे वितरित आहे ते सदर जागेच्या नुतनिकरणच्या वेळी हरकते आहे आणि सापडलेली नाही. याबाबत चारकोप पोलीस ठाणे, कांदिवली येथे दिनांक २२.०९.२०२१ रोजी तक्रार क्र.२१२, नोंद करण्यात आली आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमतेबाबत दावा, अधिकार असल्यास त्यांनी त्यांचे दावा, अधिकार, हक्क, हिदा, ताबा, मालकी हक्क, बक्षीस, वहिदात, मालकी हक्क किंवा अन्य इतर स्वरुपात कोणताही अधिभार असल्यास सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत त्यांचे दावा वकिलांकडे खाली दिलेल्या पत्त्यावर कळवावे. अन्यथा त्यांचे आक्षेप व दावा माझ्या अशिलताच्या नावे फुक किंवा त्यांचे कले आहेत असे समजले जाईल.

सही/-
रवी के. दुबे, वकील
एच२०३, पुनम सूट्टी, लतिक पार्क
मल्टिडवळ, एस.के.स्टोन समोर,
मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पूर्व).
दिनांक: मुंबई दिनांक: ०४.११.२०२१

जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, सर्दनीका क्र. २०९, ए. वी. दुसरा मजला, शुभम राज कॉ.ऑफ. सहकारी सोसायटी लि., रामचंद्र अपार्टमेंट समोर, विमल डेरी, भाईंदर पूर्व, तालुका जिऱ्हा टाणे ही श्री. एम. एन. सिन्हायची व श्रीमती सी. लक्ष्मी एम. एन. सिन्हायची, ह्यांच्या नावे होते. श्री. एम. एन. सिन्हायची ह्यांचे दिनांक १३/०४/२०२० रोजी निधन झाले आहे, वरिल सर्दनीका आमचे अशिल श्रीमती सपना अजित परबळकर, व श्री. अजित पुढांग परबळकर, यांनी श्रीमती सी. लक्ष्मी एम. एन. सिन्हायची हिला कडून खेरीद करण्याचे ठरविले आहे. तरी सदर सर्दनीकेर कोणाही व्यक्तीचा किंवा कोणाही वारसांचे कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा असल्यास तरी त्याबाबत कोणाचीही हरकत असल्यास त्यांनी हि नोटीस प्रसिध्द झाल्या पासून १४ दिवसांच्या आत ३, सुपाध दर्शन, वेकटेरा पार्क, फाटक रोड, भाईंदर प. ठाणे ४०११०१ या पत्त्यावर लेखी पुराव्यासह कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा नाही आणि असल्यास तो सोडून दिला आहे, असे समजण्यात येईल.

सही/-
वकील केनेट आर. गन्या

नुमुना क्र.१५
सार्वजनिक न्यास नोटीस
बुध-मुंबई विभाग, मुंबई
साहिमरा, साहिमरा मार्ग, वरळी,
मुंबई-४०००३०.

चौकशीची जाहीर नोटीस
अर्ज क्रमांक: ACC / X / 1944 / 2021
सार्वजनिक न्यासाचे नाव: Maryam Education Welfare Trust ...अर्जदार
Asif Saqueeb Khan ...अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बुध-मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील घुटांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निव्वट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

अ) जागम मिळकत (वर्णन) :
रु. १०००/-
(अक्षरी रूपये एक हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागू नाही

सदरच्या चौकशी प्रकरणांमध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरवा देण्यास असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरिल पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व उजवीक निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनीची व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानीची आज दिनांक १५/०९/२०२१ रोजी दिली.

शिकका
सही/-
अधीनचा (न्यास शाखा),
सार्वजनिक न्यास नोटीस कार्यालय,
बुध-मुंबई विभाग, मुंबई

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

शालिमर प्रोडक्शन्स लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय: १०९/१०८, देव प्लाझा, एच.बी.रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३.
दूर.०२२-२५५०१२००. Website: www.shalimrpro.com
E-mail: contact@shalimrpro.com
CIN:L01111M1995PLC228508

सूचना
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिग्युलेशन्स) २०१५ च्या नियम ४७ वगैरेच्या नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संसदीय ट्रिपल सिविल व अर्धविक्रय अलेक्झान्डर सिविल सिविल सिविल विभाग व न मान्यता देणे तसेच इतर व्यवसाय व्यवसाय कर्मचाऱ्या नोंदणीकृत कार्यालयात १५ नोव्हेंबर, २०२१ रोजी संसदीय संसदीय मंडळानी सहा होणार आहे. सदर सूचना कर्मचाऱ्यांनी येथे येथे सूचित आहे. या मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसई) www.bseindia.com वेबसाइटवर आणि कंपनीच्या www.shalimrpro.com वेबसाइटवर उपलब्ध आहे.

सह/ -
शिकका/मुंबई
दिनांक: ०४.११.२०२१ संसालक, बीआयएन-००९१३१२७

महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय: १०९/१०८, देव प्लाझा, एच.बी.रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. दूर.०२२-२५५२२२१५.
Website: www.mahacorp.in
E-mail: info@mahacorp.in
CIN:L71100MH1982PLC028750

सूचना
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिग्युलेशन्स) २०१५ च्या नियम ४७ वगैरेच्या नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संसदीय ट्रिपल सिविल व अर्धविक्रय अलेक्झान्डर सिविल सिविल सिविल विभाग व न मान्यता देणे तसेच इतर व्यवसाय व्यवसाय कर्मचाऱ्या नोंदणीकृत कार्यालयात १५ नोव्हेंबर, २०२१ रोजी संसदीय संसदीय मंडळानी सहा होणार आहे. सदर सूचना कर्मचाऱ्यांनी येथे येथे सूचित आहे. या मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसई) www.bseindia.com वेबसाइटवर आणि कंपनीच्या www.mahacorp.in वेबसाइटवर उपलब्ध आहे.

सह/ -
शिकका/मुंबई
दिनांक: ०४.११.२०२१ संसालक, बीआयएन-००९१३१२७

PUBLIC NOTICE

Claims/objections are invited in respect of original documents Dated 21/04/2011 which is destroyed in fire in **Bandra Telephone exchange building on 22/07/2019**. The said original Agreement Dated 21/04/2011 in respect of Flat No. 503, Building Plot No. 1, Ananta CHS Ltd., Near Marigold, 5 Beverly Park, Mira Road (East), Dist. Thane 401107 in favour of Smt. Asmita V. Kathe & Shri Vidyaadhar S. Kathe claims shall be lodged with supporting documents with undersigned at Plot No. 9, Sawali Road No. 3, Abhinav CHS Ltd., Abhinav Nagar, Borivali (East), Mumbai-400066. Within 15 days no claims will be entertained afterwards.

Sd/- Advocate R. B. Khanolkar
Plot No. 9, Sawali Road No. 3, Abhinav Nagar, Borivali (East), Mumbai-400066.
Mobile No. 9323229842
Place: Mumbai Date: 04/11/2021

TRIO MERCANTILE AND TRADING LTD
CIN: L51909MH2002PLC136975
Regd. Off.: 6 B/13B, Mangal Aarambh, Near M. Donalds, Kora Kendra, R.M. Bhatnagar Road, Borivali (W), Mumbai - 400 032.
Phone No: 022-28335989/99
Website: www.triomercantile.com
Email id: triomtl@gmail.com

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

Parle Industries Limited

CIN:L21000MH1983PLC029128
Regd. Office: Unit No. C/406, 4th Floor, Crystal Plaza Premises Co-Op Soc. Ltd., Plot Nos. B-4 & B-5, New Link Road Andheri West, Mumbai-400033.
E-mail: info@parleindustries.com
Website: www.parleindustries.com

NOTICE
Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI(Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 15th November, 2021, at 4.00 p.m. at the Registered office of the Company, inter alia, to consider and take on record the Un-Audited Financial Results of the Company together with Limited Review Report thereon to be submitted by the Statutory Auditors for the second quarter 30th September, 2021 and any other business(es) as per discretion of the Board of Directors.

This information is also available on website of the Company www.parleindustries.com and on the website of the stock exchange www.bseindia.com.

For Parle Industries Limited Sd/ Jawsinder Kaur Mission Company Secretary & Compliance Officer
Devansh Motiwala
Deputy Secretary

Date: 03rd November, 2021
Place: Mumbai

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील
३९, मिश्रा कुंज, जुना नागदमा रोड, हुनुपण हॉटेल समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९.

सही/-
श्री. निधी गोपाळ मिश्रा
वकील